



July 31, 2025

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001
Scrip Code: 520155

Subject: Newspaper Advertisement regarding Notice to Shareholder for Special Window for re-lodgment of transfer requests of physical shares

Dear Sir/Madam,

Pursuant to Securities and Exchange Board of India (“SEBI”) Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, please find enclosed herewith a copy of Newspaper Advertisement published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) on July 31, 2025 informing the Members about the opening of a Special Window for re-lodgement of transfer requests of physical shares. .

This information is also being uploaded on the Company’s website at www.starlog.in.

We request to you to kindly take the above information on record.

Thanking you

Yours faithfully

For Starlog Enterprises Limited

Edwina Dsouza
Whole-time Director
DIN: 09532802

Place: Mumbai

Encl: As above

STARLOG ENTERPRISES LIMITED

Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007, Maharashtra, India
Email: hq@starlog.in | Tel +91 22 69071234 | Fax +91 22 23687015
MSME : UDYAM–MH–18-0205650 | CIN: L63010MH1983PLC031578

Tata Consumer may find buffer in margins

Earnings growth may help maintain premium valuation

RAM PRASAD SAHU
Mumbai, 30 July

Tata Consumer Products delivered a mixed performance in the April-June quarter (Q1), but brokerages remain optimistic about the stock, citing an improving margin trajectory.

Though the stock is down 3 per cent from its monthly highs, gains on the gross margin front could limit further downside. At current levels, the stock trades at 53x its 2026-27 earnings estimates and is expected to maintain a valuation premium, backed by strong earnings growth expectations.

The Q1 result fell short of Street estimates. Strong growth in the company’s core tea and salt businesses failed to offset the sluggish performance in its growth portfolio, dragging down overall numbers. Revenue rose 9.8 per cent year-on-year (Y-o-Y), driven by a 12 per cent uptick in India tea and 13 per cent in salt.

However, weak numbers from NourishCo due to unseasonal rains, flat sales at Capital Foods due to temporary issues, and a sharp decline in profitability in the unbranded business due to falling coffee prices, weighed on the quarter.

The double-digit growth in India tea and salt was value-led, with volume growth ranging between 1 per cent and 5 per cent. Tata Sampann also recorded strong Y-o-Y growth of 27 per cent.


Margins disappointed as well. Operating profit dropped 9.1 per cent, with margins contracting 260 basis points (bps) Y-o-Y to 12.7 per cent.

Gross margins fell 480 bps to 40.1 per cent, hit by higher tea prices in India and a correction in non-branded coffee prices. Rising staff costs added further pressure.

Still, the company remains upbeat. It expects 7-8 per cent growth in its domestic business



Under pressure



and a recovery in the growth segment — reverting to 30 per cent growth — from the July-September quarter (Q2). Margins are also projected to return to the mid-teen level as tea prices ease.

Analysts Anurag Dayal and Binay Shukla of PhillipCapital believe the Q1 softness in the 'growth' portfolio is a one-off and see a rebound ahead.

Strong secondary sales in Capital Foods (22 per cent Y-o-Y) and Organic India (32 per cent Y-o-Y) reinforce their confidence in the recovery.

Trade price corrections at NourishCo will reflect in the base from Q2, supporting value growth. A revival in the 'growth' businesses is expected to cushion any moderation in tea value growth.

So far, tea auction prices have remained favourable — down 13 per cent Y-o-Y — and the company expects this trend to con-

tinue. That should help margins return to normalised levels in the second half of 2025-26.

Tata Consumer is targeting a 300-bp margin expansion over three quarters (Q1FY26-Q3FY26), assuming 10-15 per cent deflation in tea commodity prices and continued rational competition.

Kotak Securities, however, is more cautious. The brokerage believes the company’s guidance does not adequately bake in business volatility and competitive pressures. It has trimmed FY26-28 earnings estimates by 6-7 per cent, assuming 22 per cent annual growth in the growth portfolio versus the guided 30 per cent, and has lowered margin estimates by 70-80 bps.

While the stock enjoys a valuation premium thanks to its earnings outlook, analysts at Kotak Securities, led by Jaykumar Doshi, warn that execution slippages in acquired businesses or heightened competition in tea could threaten both earnings/valuations.

JM Financial has cut its earnings estimate by 3 per cent following the Q1 miss. It has a 'hold' rating on the stock, awaiting better execution in the 'growth' businesses.

Domestic tea margins and coffee price trends — key to unbranded business profitability — will remain key monitorables.



EQUITY SAVINGS, CONSERVATIVE HYBRID FUNDS

Hit by falling FD rates? Consider these funds with 3-year horizon

SARBAJEET K SEN

With the Reserve Bank of India (RBI) cutting the repo rate by 500 basis points (bps) since the beginning of 2025, banks have lowered their fixed deposit (FD) rates. Fixed-income investors may consider mutual fund (MF) alternatives such as equity savings funds (ESFs) and conservative hybrid funds (CHF) to earn better returns with moderate risk.

“These funds can be partial alternatives to fixed income instruments in a falling interest rate environment, but not full substitutes. As rates fall, bond prices rise, boosting returns, and the small equity exposure adds a kicker,” says Chintan Haria, principal – investment strategy, ICICI Prudential Asset Management Company (AMC).

“These funds can be a one-stop solution for investors looking for steady long-term income or appreciation with moderate

risk,” says Devender Singhal, fund manager, Kotak Mutual Fund.


ESFs and CHFs offer better return prospects. “Their structured mix offers the potential for better yields than traditional savings instruments, which may become less attractive as interest rates decline,” says Jayesh Sundar, fund manager, Axis Mutual Fund.

Equity exposure with diversification
ESFs invest up to 35 per cent in equities and a portion in spot-future arbitrage to ensure a minimum 65 per cent equity allocation. The balance is invested in bonds. The arbitrage component typically earns money market returns and is less affected by market volatility. “The portfolio is invested across equities, arbitrage and debt securities, providing diversification. The debt component provides relatively steady

income, further augmented by exposure to equity arbitrage strategies,” says Singhal.

Conservative approach
CHF allocate 10–25 per cent to equities, mostly large caps, and the rest to bonds with low credit risk. “CHFs, with their higher debt allocation, are better suited for very cautious investors and can benefit from falling interest rates during debt rallies,” says Haria.

Risks and volatility
Market downturns can impact the net asset values (NAVs) of these funds. “They carry market-linked risks and are not absolute substitutes for guaranteed products,” says Sundar. “These categories may underperform in strong bull markets due to their conservative asset mix. ESFs can incur short-term losses in crashes (e.g., over 10 per cent in 2020) and have limited upside. In the past, poor-quality debt picks have led to partial capital losses,” says Haria.



Tax implications
Tax treatment varies for the two categories. “Gains on redemption of units of ESFs having equity exposure greater than 65 per cent are taxed as equity-oriented schemes. They are taxable as long-term capital gains (LTCG) at 12.5 per cent for units held for more than one year, and as short-term capital gains (STCG) at 20 per cent for units redeemed within a year,” says Sundar. Surcharge and cess are also levied, if applicable.

CHF with debt exposure greater than 65 per cent are categorised as 'specified mutual funds'. Gains arising on transfer or maturity of units acquired on or after April 1, 2023 are deemed to be STCG (regardless of holding period) and taxed at applicable slab rates.

For conservative investors
These funds suit investors with moderate risk tolerance. “They are apt for conservative investors taking their first step into market-linked products or those looking to balance portfolio risk. Generally, 10–30 per cent of the portfolio can be considered for such funds within the debt or income-oriented segment,” says Sundar. Investors seeking guaranteed returns or unable to tolerate even minor NAV fluctuations should avoid them. “These funds aren’t principal-protected like FDs and are suitable only for investors with a 3-plus-year horizon who can handle some volatility in between,” says Haria.

The writer is a Gurugram-based independent journalist

Influencers to F&O traders, here’s what ITR utility update means for you

As India’s digital economy evolves and more taxpayers report income from non-traditional sources like content creation and speculative trading, the income-tax (I-T) department has overhauled its ITR utility to introduce a revised list of ‘Nature of Business/Profession’ codes. This change, effective from assessment year (AY) 2025–26, is designed to bring more clarity,

compliance and alignment with sector-specific practices.

Why did the I-T department make this change?
The update was a response to the changing economic landscape. “The revised codes aim to effectively capture emerging income sources, like social media influencing or F&O trading, while



reducing ambiguity in disclosures,” said Parag Jain, chartered accountant & tax head at 1 Finance.

The older codes were generic, leading to inconsistent classification.

What’s in it for taxpayers?
The new codes help taxpayers report income more accurately.

For example: A freelance graphic designer must now use code 14010 instead of the generic 0607. A mobile retailer should now choose code 09019 instead of selecting “Others”. F&O traders must now use code 21010, replacing older. catch-all financial activity codes YouTubers and influencers have a new code: 16021.

COMPILED BY AMIT KUMAR

 <div>DILIP BUILDCON LIMITED</div>		CIN: L45201MP2006PLC018689 Regd. Office: Plot No. 5, Inside Govind Narayan Singh Gate, Chuna Bhatti, Kolar Road, Bhopal (M.P) - 462016			
Statement of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June 2025 (₹ in lakhs except per share data)					
Standalone					
Sr. No.	Particulars	Quarter ended/As at			Year ended/As at
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024	31 March 2025
		Audited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,03,777.51	2,33,874.92	2,37,095.17	9,07,840.16
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	5,747.52	4,057.83	8,007.94	19,413.03
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	15,559.90	5,779.16	8,007.94	39,069.88
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	12,268.70	4,730.32	4,738.52	31,123.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,430.00	4,159.32	5,532.30	30,146.67
6	Paid up Equity Share Capital	16,244.48	14,621.50	14,621.50	14,621.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,79,449.50	5,32,712.17	5,09,559.93	5,32,712.17
8	Securities Premium Account	1,43,048.70	91,429.62	91,429.62	91,429.62
9	Net worth	5,95,693.98	5,47,333.67	5,24,181.43	5,47,333.67
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	2,02,586.48	1,97,006.65	2,57,076.53	1,97,006.65
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	0.34	0.36	0.49	0.36
13	Earnings Per Share of ₹10/- each (Not Annualized for Quarter ended)				
	1. Basic:	7.71	3.24	3.24	21.29
	2. Diluted:	7.71	2.91	2.92	19.16
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	NA	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (in Times)	1.78	1.52	1.61	1.55
17	Interest Service Coverage Ratio (in Times)	2.12	1.88	2.31	1.99
Note - 'NA' represents details not Applicable for a particular period					
Consolidated					
Sr. No.	Particulars	Quarter ended/As at			Year ended/As at
		30 June 2025	31 March 2025	30 June 2024	31 March 2025
		Audited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,83,653.03	3,14,575.97	3,15,436.90	11,45,316.62
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	16,116.68	31,424.92	11,347.15	69,222.45
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	33,050.89	35,023.24	11,347.15	98,110.03
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	27,147.86	27,662.37	13,976.90	83,992.10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	23,249.04	27,341.01	15,460.60	84,231.10
6	Paid up Equity Share Capital	16,244.49	14,621.50	14,621.50	14,621.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	5,73,723.93	4,91,800.89	4,34,484.85	4,91,800.89
8	Securities Premium Account	1,43,594.29	91,429.62	91,429.62	91,429.62
9	Net worth	5,89,968.42	5,06,422.39	4,49,106.35	5,06,422.39
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	9,75,700.31	9,52,539.11	8,62,543.61	9,52,539.11
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	1.65	1.81	1.91	1.81
13	Earnings Per Share of ₹10/- each (Not Annualized for Quarter ended)				
	1. Basic:	17.06	18.92	9.56	57.44
	2. Diluted:	17.06	17.03	9.29	51.71
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA
15	Debt Redemption Reserve	3,343.70	3,343.70	431.27	3,343.70
16	Debt Service Coverage Ratio (in Times)	1.20	1.59	1.43	1.30
17	Interest Service Coverage Ratio (in Times)	1.48	2.30	1.68	1.83
Note - 'NA' represents details not Applicable for a particular period					
Notes					
1	The above audited Standalone and Consolidated financial results were reviewed by the Audit Committee and were approved & taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 29th July 2025 respectively.				
2	The above audited financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and other accounting principles generally accepted in India.				
3	The above is an extract of the detailed format of Quarter and year ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges website www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website i.e www.dilipbuildcon.com .				
Place : Bhopal					
Date: 29th July 2025					
		For and on behalf of the Board of Directors of Dilip Buildcon Limited Dilip Suryavanshi Chairman and Managing Director DIN - 00039944			


 <div>STARLOG ENTERPRISES LIMITED CIN: L63010MH1983PLC031578 Registered Office: 501, Sukh Nagar, N. S. Patkar Marg, Mumbai - 400007 Contact No.: 022-69071234 Email: cs@starlog.in Website: www.starlog.in</div>	
NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES	
This is to inform you that the Securities and Exchange Board of India ("SEBI", vide circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected / returned / not attended due to deficiency in the documents / process / or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in Demat Mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests. The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares, to our Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. Bigshare Services Private Limited, Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakali Caves Rd, Andheri East, Mumbai-400093, Maharashtra; Email: info@bigshareonline.com; Telephone No.: (022) 6263 8200, within the above-mentioned period. Relevant investor(s) are encouraged to take advantage of this one-time window.	
For Starlog Enterprises Limited Sd/- Place : Mumbai Date : July 30, 2025 Bhoomi Momaya Company Secretary and Compliance Officer	

 <div>Kudal Branch, Ashirwad Photo Studio, Near Post Office, A/P Kudal, Tal:- Kudal Dist:- Sindhudurg 416 520 India. Mob no:- 7391062531 Phone No:- (02362) 223444 Email:-kudal@bankofbaroda.co.in</div>	
NOTICE FOR GOLD AUCTION	
The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liability in the loan accounts. Subsequently Notices have been issued to borrowers and guarantors dated 30.07.2024 & 03.12.2024 and notice are acknowledged by them. Through this notice once again request borrowers and guarantor to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 19.08.2025 failing which the said securities will be sold by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's premises at 3.00 P.M. on 20.08.2025 Or on any other convenient date thereafter without further notice at the absolute discretion of the Bank.	
Date of loan	Name and address of the borrower
Loan Number	
06.07.2024 2615060006314	Mrs. Reshmabegamu U Mulla, R/o opp. Income tax office, MIDC, Kudal, Sindhudurg Dist-416520.
Date : 31.07.2025 Place: Kudal	Senior Branch Manager

Vikas Telecom Private Limited Registered Office: 12th Floor, Pinnacle Tower, Embassy One, 8, Bellary Road, Ganganagar, Bengaluru, Karnataka - 560032 Tel: +91 80 6935 4864 F: +91 4722 2223 CIN: U64202KA1992PTC083998 E: compliance@embassyofficeparks.com W: https://www.embassyofficeparks.com/vtp/			
Statement of unaudited financial results for the quarter ended 30 June 2025 (all amounts in Rs. million unless otherwise stated)			
Particulars	For the quarter ended 30 June 2025 (Unaudited)	For the quarter ended 30 June 2024 (Audited)	For the year ended 31 March 2025 (Audited)
Total Income from Operations	2,093.87	1,789.00	7,386.67
Net Profit for the period/year before tax**	357.69	403.58	1,904.99
Net Profit for the period/year after tax	232.02	261.29	1,546.89
Total Comprehensive Income for the period / year (after tax)	232.02	261.29	1,546.89
Paid up Equity Share Capital (Equity shares of Rs.10 each)	65.15	65.15	65.15
Reserves (excluding Revaluation Reserves)	(2,251.10)	(2,293.65)	(1,983.08)
Securities Premium Account	-	-	-
Net worth	(2,185.95)	(2,228.50)	(1,917.93)
Paid up Debt Capital / Outstanding Debt	41,699.48	33,930.25	37,241.72
Outstanding Redeemable Preference Shares*	-	-	-
Debt equity ratio	(19.08)	(15.23)	(19.42)
Earnings per share (for continuing operations)			
-Basic and diluted (Rs. per share)	35.61	40.11	237.43
Capital redemption reserve*	-	-	-
Debt redemption reserve	495.00	495.00	495.00
Debt service coverage ratio	1.30	2.44	1.78
Interest service coverage ratio	2.54	2.44	2.67
*Not applicable **There are no exceptional and extraordinary items			
Notes: 1) The above is an extract of the detailed format of the unaudited quarterly financial results filed with BSE Limited pursuant to regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly financial results are available on BSE Limited website at www.bseindia.com and on Company's website at https://www.embassyofficeparks.com/vtp/. 2) The unaudited financial results have been prepared in accordance with the requirements of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards (Ind AS) 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, "the Act" read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and other generally accepted accounting principles in India to the extent applicable. 3) For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on https://www.bseindia.com/ and also on the Company's website at https://www.embassyofficeparks.com/vtp/. 4) The unaudited financial results for the quarter ended 30 June 2025 were adopted by the Board of Directors of the Company, at its meeting held on 30 July 2025.			
For and on behalf of the Board of Directors of Vikas Telecom Private Limited Sd/- Ritvik Bhattacharjee Nominee Director (DIN: 07371685)			
Place: Bengaluru Date: 30 July 2025			

गुरुवार, दि. ३१ जुलै, २०२५

रोज वाचा दै. ‘मुंबई लक्षदीप’



शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएस:एल०१०एमएच१८८पीएलसी३०६१३७

जी-१२, तुल्यवर्ती नंबर, २०२२, नीम पॉस्ट, मुंबई-४०००१९. फ़ोन:९११-२२४-४०३२८०६/७७


वेबसाइट:www.shardulsecurities.com, ई-मेल:investors@shriyam.com

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	तपशील	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही ३०.०६.२५ अलेखापरिशिष्ट	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिशिष्ट	संपलेली तिमाही ३०.०६.२५ अलेखापरिशिष्ट	संपलेले वर्ष ३१.०३.२५ लेखापरिशिष्ट
१	कार्यचलानतून एकूण महसूल (निव्वळ)	८०५७.७९	११५२९.०८	४४२८.१०	१४१४.६६
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	७६१८.८०	११२३३.६४	३०३९.२४	८७७१.७१
३	कारपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७६१८.८०	११२३३.६४	३०३९.२४	८७७१.७१
४	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	७७६८.३५	११३९०.२३	२९५८.८२	७७७९.४५
५	कालावधीकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	६७७७.६५	११३९०.२३	२९४३.७६	७७३९.३४
६	भरणा केलेले समभाग भांडवल (खोली मूल्या र. २.००)	१७७१.८४	१७७१.८४	१७७१.८४	१७७१.८४
७	भरणा (भागीदार वषांच्या तालेबंद वचकानुसार प्रत्युत्पादित राखीव वाडणूक)	-	-	-	-
८	उत्पन्न प्रतिभागा (रु.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरणा नाही)	-	-	-	-
अ) मूळ (र.)		६.९५	१०.७३	२.४७	८.०४
ब) सीमूकृत (र.)		६.९५	१०.७३	२.४७	८.०४

- टीपः
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोज रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर म्युन्युयालीत उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shardulsecurities.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 - बरीत निष्कर्षांचे लेखागमनिंदारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २९.०७.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षांचे कर्मचार्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित लेखापरिक्षण केले आहे.

टिकाण: मुंबई	शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेडकरिता सही/- देवेण् डी. चतुर्वेदी
दिनांक: २९.०७.२०२५	अध्यक्ष
	सीआयएस:००००४७१३



सिटी युनियन बँक लिमिटेड

पत्र मसुदी आणि व्यवसायिक विभाग

प्रशासकीय कार्यालय: क्र.२४-बी, गोली नगर, कुंभाकोण-६१२००१.

ई-मेल: crmd@cityunionbank.in, ०२४४८-२४३२३२२, फॅक्स:०२४४-२४३१७४६५

सरफायसी कायदा २००२ अन्वये पुनर्विनिवा सचना व लिलाव वित्तीय सचना

सरफायसी कायदा, २००२ च्या सिस्चुरिटी इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ अंतर्गत सिटी युनियन बँक लिमिटेडकडे तारण ठेवलेल्या पुढील मालमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे पुनर्विनिवा-सह-नाहिल लिलावाकरिता विक्री केल्या जातील, दिनांक १४.०४.२०२५ रोजी रु.३१,१५,६४४/- (रुपये एकविस लाख पंधरा हजार सहाशे पन्नासहस्र फक्त) आणि दिनांक १५.०६.२०२५ पासून आकाले जाणारे पुढील पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडून इतर कोणतीही देणीच्या सुमोलीकरिता कर्जांदर/जागिदाद (क्र.१) श्री. रमेश कनकैया बंदी, कनकैया बंदी यांचा मुलगा, एच.क्र.१००७, खोली क्र.७, २रा मजला, वासम निवास, भाजी मार्केटजवळ, पंचा नगर, भिवंडी, ठाणे-४१३०१९. क्र.२) श्रीमती अरपुणा रमेश बंदी, रमेश कनकैया बंदी यांची पत्नी, एच.क्र.१००७, खोली क्र.७, २रा मजला, वासम निवास, भाजी मार्केटजवळ, पंचा नगर, भिवंडी, ठाणे-४१३०१९.

आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली रक्खाय मालमत्ता (श्री. रमेश कनकैया बंदी, कनकैया बंदी यांचा मुलगा यांच्या मालमत्ती मालमत्ती)

आरामसी पॉलरलूम रोड जेगा क्र.४१/ए, न्यू कानेरी, शेवळळ समुारे २,२१८.०० चौ.फू. तसम २०६.१३ चौ.मी., तळमजला, बांधकाम जमीन सर्व्हे क्र.३६, हिस्सा क्र.१ के.सी. मोजे कामगार, तालुका भिवंडी, जिऱ्हा ठाणे, भिवंडी निहाणमूर शहर महामगापालिकाच्या मर्यादित, भिवंडी उप-नौदणी जिल्हा व तालुका, भिवंडी नौदणी जिल्हा व जिऱ्हा ठाणे, राज्य महाराष्ट्र येथील जागे सर्व भाग व खंड. **मालमत्तेच्या चतुसिमा: पुर्या:** इमारत; पश्चिम: इमारत; उत्तर: इमारत; दक्षिण: आतील रस्ता.

राखीव किंमत: रु.२५,००,०००/- (रुपये पंचवसि लाख फक्त)

पुनर्विनिवा-सह-लिलाव विक्रीची तारीख २५.०८.२०२५

पुनर्विनिवा तपशील टिकाण

सिटी युनियन बँक लिमिटेड, ठाणे शाखा, दुकान क्र.२, तळमजला, ट्रॉपिकल एस्टेट इमारत, नौपाडा पोलीस ठाणे समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम-४००००२.	टिकाण
दुष्यन्ती क्र.:०२२२-२२३८४४७७, मोबा.क्र.:९३२२८७१४०, ८९२२१६४९१८	

पुनर्विनिवा-सह-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती:

- (१) इच्छुक बोलीदारांनी लिलावासारी वैयक्तिकरीत्या उपस्थित राहून वैयक्तिकरीत्या भाग घ्यावा आणि तो/ती स्वतःसाठी बोली लावत असल्याची लेखी घोषणा घ्यावी.
- (२) इच्छुक बोलीदार व्यवस्थापक, **सिटी युनियन बँक लिमिटेड, ठाणे शाखा, दुकान क्र.२, तळमजला, ट्रॉपिकल एस्टेट इमारत, नौपाडा पोलीस ठाणे समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम-४००००२** येथून निविदा फॉर्म मिळवू शकतात.
- (३) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली फक्त मोबायलर डिफायनिसमधे **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि. सभा** संबंधित केल्याच्या निविदा फॉर्ममधील सादर काव्यात, तसेच राखीव विक्रीच्या १०% च्या शर्ते साठी पे ऑर्डर/झिमांड ग्रुप्पर, निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला रु.११.००चा, किंवा त्यापूर्वी, **सिटी युनियन बँक लि.** च्या नावे काढण्यात आले.
- (४) मालमत्तेची भरपाणी आणि इतर तपशीलांसाठी, इच्छुक खोरीदार **दुष्यन्ती क्र.:०२२२-२५३८४४७७, मोबा.क्र.:९३२२८७१४०, ८९२२१६४९१८** वर संपर्क करू शकतो.
- (५) मालमत्ता असे आहे असे जाह्ये आहे, जसे आहे ते आहे आणि जसे आहे ते काही आहे या तक्तावर विक्री केली जाईल.
- (६) मोहोबतः निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत रु.०१.००चा, उपडक्या जातील. निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला मुदतद अर्पितकरिता, जरी सर्वसाधारणपणे फिजी बंड निविदाद्वारे केली जाईल, तरीही अर्पितकृत अधिकारी, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, बंड निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीदारा जास्त बोली लावू इच्छिणाऱ्या इच्छुक बोलीदारांपैकी खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा कार्यक्रमात, विक्री खांबीक बोली लावणाऱ्या व्यक्तीला दिली जाईल. तथापि, विक्री सिटी युनियन बँक लिमिटेडच्या सूट्टीकरणच्या अर्पीत आहे.
- (७) यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्री पूर्ण झाल्यानंतर **तालखंडावर विक्रीच्या २५% (इतरेसह भरणा)** आणि उर्वरित रकम ७५% विक्रीच्या पुढीकरणाला तारखेमुसूर १५ दिवसांतकरिता अतःभारी लागेल, असे न केव्हास प्राधिकृत ठेव २५% जस केले जाईल.
- (८) येथे नमूद केलेल्या कामगार्यांत सर्पुर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच अधिकृत अधिकाऱ्यासारखे यशस्वी खोरीदाराच्या नावे किंवा प्रमाणपत्र जारी केले जाईल.
- (९) यशस्वी खोरीदारास कायदानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की शुद्धीक शुल्क, नौदणी शुल्क इ. बातुलीसाठी देव असेल.
- (१०) यशस्वी बोली लावणाऱ्याने वैधानिक देव (कायदेशीर धर कर, बीज शुल्क आणि इतर देव), टीडीएस, जीएसटी जर असेल तर, सरकारी उपक्रम आणि ख्यानिक खऱ्याय संध्यांकडून भरावे.
- (११) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही करण न देता निविदा स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पुढे ढकलण्याचे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार असेल.

टिकाण: कुंभाकोणम, तारीख: २९.०७.२०२५ **प्राधिकृत अधिकारी**

नॉद. कार्यालय: १४९, टी.एस.आर. (मोठा) रस्ता, कुंभाकोणम, तंकावर जिल्हा, तामिळनाडू-६१२००१. **सीआयएस:** एल६५११०टीएस११०पीएलसी००१२८७, **दूर.क्र.:**०४३५-२४३०२१२, **फॅक्स:** ०४३५-२४३१७४९, **वेबसाइट:** www.cityunionbank.com



STARLOG ENTERPRISES LIMITED

CIN: L63010MH1983PLC031578

Registered Office: 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007

Contact No.: 022-69071234 Email: cs@starlog.in Website: www.starlog.in

NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGE-MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

This is to inform you that the Securities and Exchange Board of India ("SEBI"), vide circular no. SEBI/HO/MRSD/MRSD-Pd/P/CIR/2025/१७7 dated July 02, 2025, has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected / returned / not attended due to deficiency in the documents / process / or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in Demat Mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests. The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares, to our Registrar and Share Transfer Agents (RTA), M/s. Bighsare Services Private Limited, Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Mahakali Caves Rd, Andheri East, Mumbai-400093, Maharashtra; Email: info@bighsareonline.com; Telephone No.: (022) 6263 8200, within the above-mentioned period. Relevant investor(s) are encouraged to take advantage of this one-time window.

For Starlog Enterprises Limited Sd/- Bhoomi Momaya Company Secretary and Compliance Officer

Place : Mumbai Date : July 30, 2025

जावक क्रमांक: /२०	सर्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
सर्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,	बुलमुंबई विभाग
सर्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,	बुलमुंबई, पहिला मजला, साम्गोरी इमारत,
साम्गोरी रोड, वरली, मुंबई,	



पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएस:एल५११०एमएच१८८पीएलसी३१७०२१

नॉंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०५, प्रणाम विज्ञाने पार्क, प्लॉट क्र.९-११५, रोड क्र.१६७, अंबिका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४०००१८, महाराष्ट्र, भारत. मोबा.५२४-८५७५६१५७५, ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabyte.com

कंपनीचे दावा न केलेले लाभांश व समभागांचे हस्तांतरण

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (रोडा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ (नियम) च्या नियम २ स वाचलेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कसम १२८(६) नुसार सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे.


कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२८(६) च्या नियमांनुसार वाचलेल्या मुदत, न चुकता लाभांश खाते हस्तांतरित केल्याच्या तारखेपासून सात वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेले किंवा दावा न केलेले सर्व लाभांश कंपनीने केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधीला (आयबीएफए) हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

भागधारकांना विनंती करण्यात येते की, आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी घोषित केलेला अंतिम लाभांश जो सात वर्षांच्या कालावधीसाठी न भरलेला किंवा दावा न केलेला राहिला आहे तो ०२ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयबीएफएकडे ज्यामा केला जाईल. संबंधित शेअर्स ज्यावर सलग ७ वर्षे अदा किंवा दावा न केलेला लाभांश देखील नियमत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार हस्तांतरित केला जाईल. नियमांचे पालन करणे, कंपनीने वैयक्तिकरीत्या भागधारकांनी समुद्र सापळा आहे आणि आयबीएफएकडे हस्तांतरित करण्यासाठी खाताबंद असलेल्या समभागांचे तपशील आमच्या कंपनीच्या www.panabyte.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत.

कंपनीच्या संबंधित भागधारकांना याद्वारे ०२ नोव्हेंबर, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी घोषित लाभांशाचा दावा करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे न केव्हास कंपनी, नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या दृष्टीकोनातून, संबंधित दावा न केलेला लाभांश रकम आणि संबंधित समभाग आयबीएफएला कोणत्याही पुढील सूचना न देता ते हस्तांतरित करेल.

कृपया लक्षात घ्या की दावा न केलेल्या लाभांशाची रकम आणि आयबीएफएकडे हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीसिस्टमद्वारे कोणताही दावा केला जाणार नाही. भागधारक लाभांश आणि आयबीएफएला हस्तांतरित करण्यास मान्यतावर दावा करू शकतात, जिथून अशा शेअर्सवर ज्या होमार्ग सर्व पाहिले, जर असेल तर, आयबीएफएकडून, नियमांमध्ये बहिलि केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून, पुढील स्पष्टीकरण किंवा साहाय्यासाठी, लुकी येथे लिहू शकता:

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (पुर्वीची पक्षांचे झोवोपेक्षा लिमिटेड)	निग टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड
कार्यालय क्र.१०५, प्रणाम विज्ञाने पार्क, प्लॉट क्र.९-११५, रोड क्र.१६७, अंबिका नगर-२, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे-४०००१८. दूर.क्र.:५२४८२८२५४५४ ई-मेल: compliance@panachemodera.com वेबसाईट: www.panabyte.com	३४, अक्लिंजल प्लेस, ७वा मजला, खोली क्र.७४ व ७बी, कोल्हापुरा-४०००१७. फॅक्स: (०३३) २२८० ६६९१ दूर.:(०३३) २२८० ६६९१/६६९२/६६९३ ई-मेल: nichetechnol@nichetechnol.com वेबसाईट: www.nichetechnol.com
टिकाण: ठाणे	सही/- हर्षदा मोहिते
दिनांक: ३१.०७.२०२५	कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and the shares more particularly described in the schedule hereunder written is in the name of **MR. BHARAT CHANDRAKRANT PATEL**, all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing to the undersigned having his office at **ADVOCATE SASHEL B. GRECIAS , 7 , Anthony Chawl , Near Vijay Sales, S.V. Road , Goregaon (West) , Mumbai-400104**. within **14 days** from the date hereof , failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and the transfer shall be completed.

SCHEDULE ABOVE REFERRED TO


Flat No. 302 , 3rd floor, GOLD MINE CO-OP.HSG.SOC.LTD., Reg. No. BOM/HSG/PR/8515 OF 1981, Plot No. 82 , Jawahar Nagar Road No. 4 , Goregaon (West) , Mumbai-400104, , admeasuring about 600 Square Feet Built up Area, (Western) , stands in the name of **Owner MR. BHARAT CHANDRAKRANT PATEL**, with Ten (10) fully paid up shares bearing distinctive serial Numbers from Serial No. 081 to Serial No. 090 (both inclusive) of face value of Rs. 50/- (Rupees Fifty each) i.e. Rs. 500/- (Rupees Five Hundred Only) , issued vide Share Certificate No.009, Dated 26/09/2017 by GOLD MINE CO-OP. HSG. SOC. LTD.

The said flat and shares were supposed to be transferred to the wife **MRS. NEELA BHARAT PATEL**, one of The Legal Heir of original owner/occupier **MR. BHARAT CHANDRAKRANT PATEL** after his death on 05/04/2025 who died intestate by the society **GOLD MINE CO-OP. HSG. SOC. LTD.**, by following legal formalities.

Now **MRS. NEELA BHARAT PATEL** is proposed to become Member of GOLD MINE CO-OP. HSG. SOC. LTD. In place of deceased Member.

Sd/- **For ADVOCATE S. B. GRECIAS**
Mobile No. 9821939025/9821039025

Place: Mumbai
Date: 31/07/2025



श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

कार्पोरट ऑड्रस क्र. (सीआयएस): एल९११११एमएच१८८पीएलसी०४४१४२

नॉंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड-४०२३०५, महाराष्ट्र. दूर. क्र.:०२१४५-२३२१७७/२३३२१२, ई-मेल:info@shreeharicheicals.in, वेबसाईट:www.shreeharicheicals.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण वित्त्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी सूचना

तुम्हाला कळविण्यात येते की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने दिनांक २ जुलै, २०२५ रोजीचे परिपत्रक क्र.:सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीएसआर/२०२५/१७ द्वारे, १ एप्रिल २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि दस्तावेजांमध्ये/प्रक्रियेत किंवा अन्यथा कमतरता असल्यामुळे नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण डीडच्या पुनर्लेखनासाठी ७ जुलै, २०२५ ते ६ जानेवारी, २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत, संबंधित कंपनीकडे हस्तांतरणासाठी सिक्युरिटीज आणि हस्तांतरण-सह-डीमॉटरलयायझेशनसाठी पुन्हा लुकी केलेले शेअर्स मुदता लांब केले जातील.

संबंधित गुंतवणूकदारांना विनंती आहे की त्यांनी बरील वेळेकडे कंपनीच्या निवृंभक व भाग हस्तांतर प्रतिनिधी (आटीए) एमएफजीआर इन्स्टाईट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंती पुन्हा दाखल करावी. भागधारक गुंतवणूकदारांना या एक-वेळच्या मुदतीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये	सही/-
श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड	बंकेश चंद्रा अग्रवाल
अध्यक्ष व कार्याकारी संचालक	डीआयएस:१००१२१०८०
टिकाण: मुंबई	
दिनांक: ३० जुलै, २०२५	



एमपीएफ सिस्टीम्स लिमिटेड

(पुर्वीची मॅथर अँड प्लॉट फायर सिस्टीम्स लिमिटेड)

सीआयएस: एल३५१०५एमएच१९३पीएलसी२८७८१४

नॉंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.बी २०३, रस्तमजी सेक्टर पार्क, अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६९, भारत. मोबा.:+९१ ६३५६३६४३६४, ई-मेल:compliancempf@gmail.com, वेबसाईट:www.matherplatffiresystems.com

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२५	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५
१	कार्यचलानतून एकूण उत्पन्न (इतर उपन्यासाह)	२६९३.५३	२२९१.०९	१०६११.८६
२	कालावधी/वर्षांकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२२२.६७	२०२.३४	५०८.२८
३	कारपूर्व कालावधी/वर्षांकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	३०१.०३	२४७.९३	६४४.८९
४	करानंतर कालावधी/वर्षांकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२७६.३७	१८१.४८	४८५.२८
५	कालावधी/वर्षांकरिता एकूण सर्वेकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वेकष नफा/(तोटा)(करानंतर)) आणि इतर सर्वेकष उत्पन्न (करानंतर))	३०१.५०	२५५.६०	६६३.२८
६	प्रदानित समभाग भांडवल	४५.१८	४५.०३	४५.०८
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वाडणूक)	१७११९.१५	२६८८८.१५	२७७००.८६
८	प्रतिभूती प्रमुख खाते	११४१.५६	९२५३.५२	१३०१.५०
९	निव्वळ मूल्य^	२२१२५.०५	२३१५१.२०	२२९३९.१५
१०	प्रदानित कर्ज भांडवल/बंकिंत कर्ज	६८८७०.०१	५४८७७.३०	६५५७६.६१
११	बंकिंत परित्वितन प्रप्राच्याय रोअर्स	शून्य	शून्य	शून्य
१२	कर्ज समभाग प्रमाण ^	३.००	२.३७	२.८६
१३	प्रतिशेओर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-)	१२.२२	८.०८	२१.५५
१४	मूलभूत :	१२.१३	८.०९	२१.३३
१५	मूलभूत :	६४.५३	६४.५३	६४.५३
१६	कर्ज सेवा समावेसन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१७	व्याज सेवा समावेसन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.

एस.आर.एल.क्रमांक: GBR/१२६२४/८१/२४

फेफरा अहवाल/अर्थ क्रमांक: ACCX/१५५५/२०२४

सर्वजनिक न्यासचे नाव व नोंदणी क्रमांक ट्रस्ट ड्युमी बाबत

न्यासचा निरा - बी-१००४, डीबी इमार, वाडिका मार्ग, लस्संडी हाइडस गोकुलधामच्या समोर, गोरगाव (ईस्ट) मुंबई.

अर्जद - पुढील तपशीलात भातदार,

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीसही कळविण्यात येते की, सहायक धर्माद्वारे आयुक्त, बुलमुंबई विभाग, हे कर नमूद केलेला अर्थ वाचलेल्या महाराष्ट्र सर्वजनिक विषयक व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्द्यांवर संकेची करणार आहेत:-

(१) जर नमूद केलेला न्यास अस्तित्